

आत्तर्जानु adj. fehlerhaft für अत्तर्जानु MĀRĀ. P. 34, 27.

आत्तर्ग AV. PRĀT. 1, 95.

आत्तर्वेदिक adj. = अत्तर्वेदिक Schol. zu KĀTJ. ÇA. 22, 1, 41.

आत्त, °पाश Darmsaite HARIV. 14691. 14717. °तत्ति dass., s. u. नौरव.

AUFRECHT (zu UNĀDIS. 4, 163, S. 161) bemerkt, dass man bei UĒĒVAL. zu UNĀDIS. 4, 163 nach P. 6, 4, 15 आत्त, nicht अत्त, erwartet hätte.

आन्दोल das Hinundherbewegen; s. मरुदान्दोल.

आन्दोलक Schaukel, Schwinde.

आन्दोलय्, आन्दोलित hinundherbewegt, gewiegt, geschaukelt Spr. 3377.

आन्धीगव (von अन्धीगु) n. N. verschiedener Sāman Ind. St. 3, 203, b.

आन्ध्य n. Spr. 2842. VEDĀNTAS. (Allah.) No. 144. — Vgl. लण्डान्ध्य, तण्डान्ध्य, नक्तान्ध्य.

आन्ध WEBER, Nax. 2, 392. KUALAJ. 151, b (= तैलङ्गा: Schol.). आन्ध्यः

स्त्रियः Verz. d. Oxf. H. 217, b, 11. Āndhra-Fürsten (sieben) BuĀG. P. 12, 1, 33. Āndhra-Brahmanen HALL 176.

आन्धतरेय RV. PRĀT. 3, 13. Schol. zu AV. PRĀT. 3, 74.

आन्वीतिकी MBH. 12, 6737 = 13, 2195. SARVADARĀNAS. 113, 3. Verz.

d. Oxf. H. 86, b, 5 v. u. विद्यामान्वीतिकीम् MĀLATIM. 41, 6. BuĀG. P. 11, 20, 24. pl. VARĀH. BRH. S. 19, 11.

आप् Z. 13 आप्तान् s. auch besonders. — partic. आप्त 4) vollständig: द्वादशाह् PAÑĀV. BR. 23, 1, 2. वाजपेय ÇĀÑKH. ÇR. 15, 3, 14. देवयज्ञ TS. 6, 2, 6, 1. — caus. 1) ततश्च ते ऽत्तीएयन्मीत्य पुनर्भाएडीरमापिता: gebracht BuĀG. P. 10, 19, 13. — desid. herbeiholen PAÑĀV. BR. 20, 3, 2. partic. ईप्सित 1) M. 3, 231. 4, 156. 9, 59. — Z. 3 lies कश्चासौ st. कस्यसौ.

— अत्र 1) गुणदोषाववाप्येते पुंसो संशीलनाद्भ्यै: Weise stossen auf Vorzüge und Mängel Spr. 838. ततो ऽत्र वीक्ष्यते यावद्दालस्तावद्वापि स: wurde entdeckt, — gefunden KATHĀS. 106, 26.

— उप vgl. उपाप, उपाप्ति, उपेप्सा.

— समुप desid. vgl. समुपेप्सु.

— परि partic.: वत्स पर्याप्तमेतावद्दीप्सेण सह् संयुगे genug MBH. 5, 7302. fg. पर्याप्तनयनः शक्रः सर्वैर्नेत्रैर्हृदतत eine hinreichende Anzahl von Augen habend (= संप्राप्तनेत्रफल Schol.) HARIV. 3964. पर्याप्तमशु मुञ्चामि reichlich DAÇAK. in BENF. Chr. 183, 10. पुरी त्रियं जनस्यास्य न पर्याप्ता भविष्यति geräumig genug für HARIV. 6323. किमपाङ्गमपर्याप्तमस्मिन्कर्मणि मन्यसे meist du, der äussere Augenwinkel vermöge nicht dieses zu bewirken? Spr. 3940. mit einem influ. P. 3, 4, 66. पर्याप्तम् adv.: नरस्य कथिता: पर्याप्तमष्टौ गुणाः acht Vorzüge, womit man sich begnügen kann, Spr. 2179. Die Lexicographen: शक्ते निवारणे तूती पर्याप्तं स्याद्यथेप्सिते TRIK. 3, 3, 167. MED. t. 128. पर्याप्तं (so zu lesen) तु शक्ते तूते निवारणे । यथेष्टे H. an. 3, 276. = उपसंपन्न HALĀJ. 2, 171. = प्रकामम् 4, 33. = कृतम् 5, 3. — caus. vollbringen: अकार्याण्यपि पर्याप्य Spr. 3368. — desid. vgl. परोप्सा, परीप्सु.

— प्र partic. प्राप्त 9) MED. t. 32. HALĀJ. 4, 61. DAÇAK. in BENF. Chr. 188, 4.

— caus. vorbringen, melden, verkünden: प्रापयास्य च वाक्यानि यतो ह्-तस्त्वमागतः R. 7, 103, 10.

— अनुप्र, सर्वरसा अनुप्राप्ताः पानीयम् wohl alle Flüssigkeiten sind schliesslich Wasser NIR. 1, 16.

— अभिप्र vgl. अभिप्रापण.

— परिप्र vgl. परिप्राप्ति, परिप्रेप्सु.

— प्रति desid. werben um (ein Mädchen): तत्स्वाम्यर्थं प्रतिप्स ताम् KATHĀS. 120, 97.

— वि, partic. व्याप्त 1) in etwas Anderem eingeschlossen, einbegriffen BHĀSHĀP. 67. कृतकत्वमनित्यत्वेन व्याप्तम् so v. a. fällt unter den Begriff der Vergänglichkeit TARKAS. 41. — caus. व्यापित erfüllt Spr. 3836.

— सम्, partic. समाप्त 1) स्वात्मन्येव समाप्तकर्ममहिमा मेरुर्न मे रोचते da die Herrlichkeit des Goldes im Meru selbst zum Abschluss gekommen ist (d. i. Andern nicht zu Gute kommt), so will er mir nicht gefallen, Spr. 2326. समाप्तवर्दनिष्ठाः (क्रतवः) vollständig, vollzählig 523.

v. l. असमाप्त um Etwas (instr.) nicht voll, woran Etwas fehlt RV. PRĀT. 13, 13. — caus. 2) RV. PRĀT. 10, 1. — 3) Jmd abthun, Jmd den Garaus machen: शौरिष्टभिरिकैकं समाप्य KATHĀS. 48, 67. यदेष साधुकृच्छ्वस्व-

यामुः समापितः (so ist zu schreiben) BuĀG. P. 7, 8, 31.

— परिसम् pass. zum Schluss gelangen, das Endziel erreichen BuĀG. P. 11, 16, 44. = कृतकृत्यो भू Schol. — Vgl. परिसमाप्ति.

1. आप्त vgl. मनश्चाप.

आपण्य ist nach dem Schol. auch MBH. 2, 1340. 1785 Bein. Bhīsh-ma's; eben so 13, 388.

आपण DAÇAK. in BENF. Chr. 192, 10. — Vgl. कर्षापण, कार्षापण.

आपणदेवता (आ० + दे०) f. eine auf dem Marktplatze stehende Götterstatue, vom Schol. erwähnte v. l. für आपणवेदिका R. ed. Bomb. 2, 42, 23.

आपणवेदिका (आ० + वे०) f. eine Bank, auf der die Waaren auf dem Markte ausgestellt werden, R. ed. Bomb. 2, 42, 23.

आपणिक Z. 2 lies आपणदागतः.

आपणीय (von आपण) adj. vom Markte kommend, auf dem Markte zum Verkauf ausgestellt: नापणीयमन्नमञ्जीयात् ÇĀÑKHA bei KULL. zu M. 5, 129.

आपति 1) यमापति RV. PRĀT. 6, 9. VS. PRĀT. 1, 42. 4, 146. 161. SARVADARĀNAS. 13, 1. 4. 7. 9. 23, 21. Füge noch hinzu das Gerathen in.

आपत्य vgl. u. पन्व.

आपद्, आपद्धर्म BRĀHMAN. 2, 26 (MBH. 1, 6168) scheint einfach unglückliche Verhältnisse zu bedeuten. — Vgl. निरापद्.

आपदेव Verz. d. Oxf. H. 219, b, No. 324. 272, b, No. 643. HALL 62. 134. 143. 183. 188. 190. आपदेवी f. das von Āpadeva verfasste Werk, = मीमांसान्यायप्रकाश 183.

आपन adj. bringend, herbeiführend BuĀG. P. 10, 82, 44.

आपभृत् m. = आपदेव HALL 186.

आपरपत्तोय (von अपरपत्त) adj. zur zweiten Hälfte eines Monats in Beziehung stehend: आह् BuĀG. P. 7, 14, 19. — Vgl. अपरपत्तीय.

आपल n. N. eines Sāman Ind. St. 3, 203, b. auch आपाल.

आपवत्स m. = अपोवत्स VARĀH. BRH. S. 53, 47. 49. 51.

आपवर्गिक (von अपवर्ग) adj. zur Erlösung führend BuĀG. P. 10, 49, 12.

आपवर्ग्य (wie eben) adj. dass. BuĀG. P. 7, 9, 46. 11, 19, 10.

आपस् 2) die Aufstellung dieser Bed. beruht vielleicht darauf, dass man an आपस् als acc. pl. (s. oben u. अप्) oder als erstem Gliede eines comp. Anstoss nahm.

आपस्तम्ब, °भाष्यार्थसंग्रह Verz. d. Oxf. H. 277, b, 40. °सूत्र 267, a, 24. 270, a, 19. 277, b, 40. आपस्तम्बाः 271, a, 4. आपस्तम्बीयं षड्रात्रम् 356, a,